

ADDQoL

ही प्रश्नावली तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेविषयी विचारत आहे – दुसऱ्या शब्दात तुम्हाला तुमचे जीवन किती चांगले अथवा वाईट वाटते आहे.

कृपया चौकोनात "X" ची खूण करा जो प्रत्येक बाबीकरिता तुमचा प्रतिसाद सर्वात उत्तम दर्शवितो.

आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला तुमच्या जीवनाविषयी आता कसे वाटते.

I) सर्वसाधारणपणे, माझी सध्याची जीवनाची गुणवत्ता अशी आहे:

<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>
उत्कृष्ट	फार चांगली	चांगली	चांगलीही नाही वाईटही नाही	वाईट	फार वाईट	अतिशय वाईट

आता आम्हाला जाणून घ्यायचे आहे तुमचा मधुमेह, त्याचे व्यवस्थापन (औषधे, डॉक्टरांना भेटी व पथ्य यांसहित), आणि तुम्हाला असू शकेल अशी एखादी गुंतागुंत यांमुळे तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होत आहे.

II) जर मला मधुमेह नसता, तर माझ्या जीवनाची गुणवत्ता असती:

<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>	<input type="checkbox"/>
खूप जास्त चांगली	बऱ्यापैकी चांगली	थोडीशी चांगली	अशीच	खूपच वाईट

NOT FOR USE: This copy is a sample only.

For use of the full questionnaire, please contact info@healthpsychologyresearch.com

कृपया पुढील पानांवरील अधिक नेमक्या वधानांना प्रतिसाद द्या. वर्णन केलेल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी तुम्हाला दोन भाग आढळतील:

भाग (अ) साठी:	तुमच्या जीवनाच्या ह्या पैलूवर मधुमेह कसा परिणाम करतो हे दाखवण्यासाठी एका चौकोनात "X" ची खूण करा;
भाग (ब) साठी:	तुमच्या जीवनाचा हा पैलू तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेसाठी किती महत्त्वाचा आहे हे दाखवण्यासाठी एका चौकोनात "X" ची खूण करा.

1 (अ)	जर मला मधुमेह <u>नसता</u> , तर मी माझ्या फावल्या वेळच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला असता:
	<input type="checkbox"/> खूप जास्त <input type="checkbox"/> बऱ्यापैकी जास्त <input type="checkbox"/> थोडासा जास्त <input type="checkbox"/> इतकाच <input type="checkbox"/> कमी
(ब)	माझे फावल्या वेळेचे उपक्रम आहेत:
	<input type="checkbox"/> खूप महत्त्वाचे <input type="checkbox"/> महत्त्वाचे <input type="checkbox"/> काहीसे महत्त्वाचे <input type="checkbox"/> अजिबात महत्त्वाचे नाहीत

2	तुम्ही सध्या काम करत आहात का, काम शोधत आहात किंवा तुम्हाला काम करायला आवडेल का? होय <input type="checkbox"/> जर होय, तर (अ) आणि (ब) पूर्ण करा. नाही <input type="checkbox"/> जर नाही, तर सरळ 3अ कडे जा.
(अ)	जर मला मधुमेह <u>नसता</u> , तर माझे कामकाजी जीवन असते:
	<input type="checkbox"/> खूप जास्त चांगले <input type="checkbox"/> बऱ्यापैकी चांगले <input type="checkbox"/> थोडेसे चांगले <input type="checkbox"/> असेच <input type="checkbox"/> खूपच वाईट
(ब)	माझ्यासाठी, कामकाजी जीवन असणे आहे:
	<input type="checkbox"/> खूप महत्त्वाचे <input type="checkbox"/> महत्त्वाचे <input type="checkbox"/> काहीसे महत्त्वाचे <input type="checkbox"/> अजिबात महत्त्वाचे नाही

3 (अ)	जर मला मधुमेह <u>नसता</u> तर स्थानिक कवि लांब अंतराचे प्रवास असते:
	<input type="checkbox"/> खूप जास्त सोपे <input type="checkbox"/> बऱ्यापैकी जास्त सोपे <input type="checkbox"/> थोडेसे जास्त सोपे <input type="checkbox"/> असेच <input type="checkbox"/> जास्त कठीण
(ब)	माझ्यासाठी, स्थानिक कवि लांब अंतराचे प्रवास आहेत:
	<input type="checkbox"/> खूप महत्त्वाचे <input type="checkbox"/> महत्त्वाचे <input type="checkbox"/> काहीसे महत्त्वाचे <input type="checkbox"/> अजिबात महत्त्वाचे नाहीत

NOT FOR USE: This copy is a sample only.

For use of the full questionnaire, please contact info@healthpsychologyresearch.com